



Ref : CIL/STEX 47/Q2FY20
Date : November 11, 2019

To

The Secretary,
BSE Limited
Corporate Relation Dept,
P.J. Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai-400 001

The Secretary,
National Stock Exchange of India Limited
Plot No.C/1, G Block,
Bandra Kurla Complex
Bandra (East)
Mumbai-400 051

Scrip Code /Scrip Id: 540710/CAPACITE

Scrip Symbol: CAPACITE

Dear Sir/ Madam,

Subject: Intimation of Newspaper Publication of Un-Audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2019

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copies of extracts of the Un-Audited Standalone & Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2019 considered and adopted by the Board of Directors of the Company during their meeting held on November 08, 2019 and published in following newspapers on November 11, 2019:

1. The Financial Express (National Daily English Newspaper)
2. Tarun Bharat (Marathi Edition Mumbai- Newspaper in Regional Language)

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,
For CAPACIT'E INFRAPROJECTS LIMITED

Sai Kedar Katkar
Company Secretary & Compliance Officer



RIL cuts base price for new gas from KG-D6 after customer protests

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, November 10

RELIANCE INDUSTRIES (RIL) has cut by about 7% the minimum price it is seeking for the natural gas it plans to produce from newer fields in the Bay of Bengal KG-D6 block after key customers such as fertiliser plants protested over the high base price, sources said.

Reliance, along with its partner BP of the UK, is in the market seeking bids from potential users for the 5 million standard cubic metres per day of natural gas they plan to produce from the R-Cluster field in KG-D6 block from mid-2020.

Bidders have been asked to quote a price (expressed as a percentage of the dated Brent

crude oil rate), supply period and the volume of gas required. Dated Brent means the average of published Brent prices for three calendar months immediately preceding the relevant contract month in which gas supplies are made.

Sources said Reliance initially set a floor or minimum quote of 9% of dated Brent price, which meant that bidders had to quote 9 or a higher percentage for seeking gas supplies. At \$60 per barrel price, the gas price came to \$5.4 per million British thermal unit (mmBtu).

But, consumers saw this as a very high price considering that imported LNG in the spot market is available at around \$4 per mmBtu rate currently.

To pacify the consumers,

Reliance has now lowered the floor/minimum quote to 8.4% of dated Brent price, they said, adding the company had lowered the floor after a pre-bid meeting with potential consumers in September.

At \$60 per barrel price, the gas rate would come to \$5.04 per mmBtu.

The company did not immediately respond to an email sent for comments.

Reliance has already put off

Sources said Reliance initially set a floor or minimum quote of 9% of dated Brent price, which meant that bidders had to quote 9 or a higher percentage for seeking gas supplies

bidding for the gas twice in a month. Originally, e-bidding was to happen on October 11

but it was first put off to November 6 and then to November 15.

According to the bid document, the gas price will be subject to the ceiling price mandated by the government. The ceiling price for gas from difficult fields such as those in deep-sea currently is \$8.43 per mmBtu. The government-mandated rate for other fields currently is \$3.23 per mmBtu.

Reliance and BP are developing three sets of discoveries in KG-D6 block — R-Cluster, Satellites and MJ by 2022.

R-Cluster will have a peak output of 12 mmcsmd while Satellites, which are supposed to begin output from mid-2021, would produce a maximum of 7 mmcsmd. MJ field will start production in the second half of 2022 and will have a peak out-

put of 12 mmcsmd.

Reliance has so far made 19 gas discoveries in the KG-D6 block. Of these, D-1 and D-3 — the largest among the lot — were brought into production from April 2009 and MA, the only oil field in the block, was put to production in September 2008.

While the MA field stopped producing last year, the output from D-1 and D-3 has fallen

sharply from 54 mmcsmd in March 2010 to 1.68 mmcsmd in the July-September.

Other discoveries have either been surrendered or taken away by the government for not meeting timelines of beginning production.

Reliance is the operator of the block with 66.6% interest while BP holds the remaining stake in the block.

KTL
KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED
Regd. Office : Oriental House, 7, Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai-400 020, India.
Phone : (+91-22) 2204 2396 / 2285 1737 • Fax : (+91-22) 2287 6162
Email : headoffice@kesarinfra.com • Website : http://www.kesarinfra.com
CIN : L45203MH2008PLC178061

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that, pursuant to Clause 6 & 7 of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations 2009 as amended, the Board of Directors of the Company at its meeting held on Friday, 8th November, 2019 has approved, inter alia, a proposal for voluntary delisting of the Company's Equity Shares from National Stock Exchange of India Ltd. (NSE) without giving any exit opportunity to the shareholders. The Company is in the process of making application for voluntary delisting of its Equity Shares from NSE.

Necessity and Object of Delisting:
The proposed delisting of Equity Shares is for administrative convenience and to undertake an exercise for rationalisation of compliance cost in relation to listing. The Company's Equity Shares shall continue to be listed on BSE Ltd. (BSE), which has nationwide trading terminals and delisting of Equity Shares from NSE will not adversely affect the investors.

Place: Mumbai
Date: 08.11.2019

For Kesar Terminals & Infrastructure Limited
Sarika Singh
Company Secretary

Easun Reyrolle Limited
CIN No. L31900TN1974PLC006695
Regd. Off: Temple Tower, VI Floor, 672
Anna Salai, Nandanam, Chennai-600035
Ph: +91-44-24346425. Fax: +91-44-24346435
E-mail: sec@easunreyrolle.com, Web: www.easunreyrolle.com

NOTICE TO SHAREHOLDERS
Notice is hereby given that:

(1) 44th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, 29th November, 2019 at 3.00 p.m. at Hotel Ambassador Pallava, 53, Montiagar Road, Chennai - 600 008 to transact the business as set forth in the Notice of the AGM.

(2) The Annual Report along with Admission Slip and Notice of AGM has been sent to the members through permitted mode. The Notice of 44th AGM and the Annual Report for the financial year 2018-19 is also available on the Company's website www.easunreyrolle.com. The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up share capital of the Company as on the cut-off date i.e. 22nd November, 2019.

(3) Pursuant to Section 106 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 the Company is pleased to provide its shareholders the facility to cast their vote by electronic means (e-voting) for all the resolutions set forth in the Notice.

(4) Members holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date, may cast their vote electronically (e-voting) through electronic voting system of National Securities Depository Limited (NSDL) on all the businesses as set out in the said Notice of the AGM. The e-voting period commences from Tuesday, 26th November, 2019 (9.00 a.m. IST) and ends on Thursday, 28th November, 2019 (5.00 p.m. IST). The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) - Shareholders and e-voting user manual - Shareholders, available at the download section of www.evoting.nsdl.com or contact our RTA, Integrated Enterprises at corpse@evotingindia.in.

(5) Any person, who acquires shares and becomes member of the Company after the dispatch of Notice and holding shares after the cut-off date, may obtain login Id and password by sending a request at e-voting@nsdl.co.in.

(6) Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, and in accordance with Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members of the Company will remain closed from 25th November, 2019 to 29th November, 2019 (both days inclusive) for the purpose of 44th Annual General Meeting of the Company.

By Order of the Board
For Easun Reyrolle Limited
Sd/-
PS Srinivasaraghavan
Company Secretary

Place: Chennai
Date: 08.11.2019

Notes:
A Member entitled to attend and vote is entitled to appoint a proxy to attend and vote instead of himself and a proxy need not be a Member of the Company. The Proxies in order to be effective must be received at the Company's Registered Office not less than 48 hours before the time of holding the Meeting.

GLUSTER LIMITED
(FORMERLY KETTLEWELL BILLED & CO LTD)
REGD. OFFICE : 21 Strand Road, Kolkata-700 001

NOTICE
Notice is hereby given that the share certificate with Distinctive no(s) 2001120-2001784 in 665 shares, Registered in the name of ANDREW YULE & COMPANY LIMITED is/are reported to be lost and the company has received application for issue of duplicate share certificate(s). If no Objection from any interested person is received by the Company's Registrars Maheswari Datamatics Pvt. Ltd.; 23, R N Mukherjee Road, 5th floor, Kolkata 700001, within 15 days from the publication hereof, the Company will proceed to issue duplicate share certificate(s) to the applicant(s).

CALCUTTA JUTE MANUFACTURING COMPANY LIMITED
CIN: L17232WB1929PLC006470
Regd. Office: 24/1/1, Alipore Road, 3rd Floor, Kolkata-700 027
Tel No.: (033) - 2450 0500 Fax No.: (033) 2448 0047
Email: cjmcl10@gmail.com, Website: www.cjmcl.in

NOTICE TO SHAREHOLDERS
Shareholders of the Company are hereby informed that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014, to the extent notified, the Company has on 09.11.2019, completed the dispatch of Postal Ballot Notice dated 22.10.2019 with the proposed resolution and explanatory statement thereto along with a Postal Ballot Form and a self addressed, prepaid postage envelope, to the shareholders of the Company whose names appear in the Register of shareholders as on 25.10.2019 seeking their consent to the voluntary delisting of the equity shares of the Company from The Calcutta Stock Exchange Limited, i.e., the only Stock Exchange where the equity shares of the Company are presently listed, which it proposes to pass through Postal Ballot including voting by electronic means.

Shareholders shall note that the option of e-voting is also available which starts on 10.11.2019 at 10:00 A.M. and ends 09.12.2019 at 05:00 P.M.

The Board of Directors of the Company has appointed Mohammad Taushif, Proprietor of Taushif & Associates, Practising Company Secretary, ACS No. 40656, C.P.No. 18170 as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process in a fair and transparent manner. Shareholders are requested to kindly note that the duly completed and signed Postal Ballot Form should reach the Scrutinizer not later than 5.00 p.m. on 09.12.2019. All Postal Ballot Forms and E-Votes received after the said date and time will be treated as if they are from such shareholders who have not been received.

Any shareholder who has not received Postal Ballot Form may request for a duplicate Postal Ballot Form to the Company. In case of any grievances connected with the voting through Postal Ballot, shareholders are requested to contact Ms. Tabassum Begum, at 24/1/1, Alipore Road, 3rd Floor, Kolkata-700 027, Tel. No.: (033) - 2450 0500, Fax No.: (033) 2448 0047; Email: cjmcl10@gmail.com.

By Order of the Board
For Calcutta Jute Manufacturing Company Limited
Sd/-
Sourabh Gadia
(Director)
DIN: 01194997

NEIL INDUSTRIES LIMITED
CIN: L51109WB1983PLC036091
R/O: 88B, (Ground Floor), Lake View Road, Kolkata-700029
Corporate Office: 14/113, Civil Lines, 402-403, Kan Chambers, Kanpur-208001
E Mail: neil@rediffmail.com, neilindustrieslimited@gmail.com
Ph: Corp Office: 0512-230325 WEB: www.neil.co.in
UN-AUDITED QUARTERLY RESULTS FOR THE QUARTER/HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2019 All amounts in Lakhs

Sl. No.	PARTICULARS	Quarter ended		Year to date	
		30th September 2019	30th September 2019	30th September 2019	30th September 2019
1.	Total Income from Operations	154.83	324.10	324.10	225.49
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items#)	44.86	80.99	80.99	14.10
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extra ordinary items#)	44.86	80.99	80.99	14.10
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extra ordinary items#)	22.35	48.98	48.98	10.10
5.	Total Comprehensive Profit / (Loss) for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	22.35	48.98	48.98	10.10
6.	Equity Share Capital	1955.32	1955.32	1955.32	1955.32
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	3463.19	3463.19	3463.19	3394.75
8.	Earnings Per Share (of Rs 10/-each) (for continuing and discontinued operations)	0.11	0.25	0.25	0.05
	1. Diluted:	0.11	0.25	0.25	0.05

NOTE:
The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity.

For NEIL INDUSTRIES LIMITED
Sd/-
Arvind Kumar Mittal
DIN: (02010445)

Place: Kanpur
Date: 09/11/2019

CAPACITIE
INFRAPROJECTS LIMITED

CIN: L45400MH2012PLC234318

Regd Office: 605-607, Shrikant Chambers, Phase-I, 6th Floor, Adjacent to R. K. Studios, Sion-Trombay Road, Mumbai-400 071

Tel: +91 (22) 7173 3717; Fax: +91 7173 3733; Email: compliance@capacite.in; Website: www.capacite.in

Total Income	831 Crores	↑ 3.7% YoY	EBITDA	152 Crores	↑ 6.6% YoY	EBITDA Margins	18.2%	↑	170 Bps	PAT	64 Crores	↑ 39% YoY
--------------	------------	------------	--------	------------	------------	----------------	-------	---	---------	-----	-----------	-----------

Cash PAT	121 Crores	↑ 29.0% YoY	Order Book	~11,137 Crores	(Private + Public) Ex. MHADA	Order Inflow	~5,244 Crores
----------	------------	-------------	------------	----------------	------------------------------	--------------	---------------

Statement of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2019

Sl. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter ended		Year ended		Quarter ended		Year ended	
		September 30, 2019	June 30, 2019	September 30, 2018	March 31, 2019	September 30, 2019	June 30, 2019	September 30, 2018	March 31, 2019
1	Revenue from Operations	40,532.92	41,122.00	44,313.95	1,78,761.27	40,557.67	41,122.00	44,307.86	1,79,760.10
2	Profit Before Tax	3,085.73	3,668.45	3,593.77	3,653.67	3,106.95	3,647.48	3,653.67	14,895.51
3	Net Profit for the period	3,977.67	2,382.55	2,302.18	9,510.27	3,998.89	2,361.58	2,362.08	9,727.85
4	Total comprehensive income for the period	3,987.88	2,385.01	2,313.66	9,510.06	4,004.10	2,364.04	2,373.56	9,779.66
5	Paid up Equity Share capital (Face value ₹ 10 each)	6,789.15	6,789.15	6,789.15	6,789.15	6,789.15	6,789.15	6,789.15	6,789.15
6	Other Equity				77,523.81				77,515.48
7	Basic & Diluted Earnings per share (Face Value of ₹ 10 each)	5.86	3.51	3.39	14.08	5.89	3.48	3.48	14.33

Notes:
1. The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved, taken on record by the Board of Directors of the Company at their respective meetings held on November 8, 2019.
2. The above is an extract of the detailed format of unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations, 2015. The full format of the unaudited Standalone and Consolidated Quarterly Financial Results for the quarter and half year ended September 30, 2019 along with Limited Review Report of the Statutory Auditors are available on the websites of the Company at www.capacite.in and websites of the Stock Exchanges at BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com)

For and on behalf of the Board of Directors of
CAPACITIE INFRAPROJECTS LIMITED
Sd/-
Rohit R. Kadyal
Whole-time Director

Date: November 8, 2019
Place: Mumbai

GUJARAT AMBUJA EXPORTS LIMITED
CIN : L15140GJ1999PLC016151
Regd. Office : "AMBUJA TOWER", P.INDHU BHAVAN, SINDHU BHAVAN ROAD, BODAKDEV, P.O. THALTEJ, AHMEDABAD - 380 059 (GUJARAT) INDIA
Ph.: +91 79-6155 6677 Fax :+91 79-6155 6678
Email Id : info@ambujagroup.com Website : www.ambujagroup.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER, 2019 (₹ in Crores)

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended
		30.09.2019 Unaudited	30.06.2019 Unaudited	30.09.2018 Unaudited	30.09.2019 Unaudited	30.09.2018 Unaudited	
1.	Total income from operations	909.18	1014.12	778.06	1923.30	1587.26	4033.08
2.	Net Profit / (Loss) from ordinary activities for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	17.33	31.18	45.88	48.51	118.24	269.55
3.	Net Profit / (Loss) from ordinary activities for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	17.33	31.18	45.88	48.51	118.24	269.55
4.	Net Profit / (Loss) from ordinary activities for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	14.55	22.68	33.14	37.23	86.19	198.15
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	14.59	22.72	33.25	37.31	86.40	198.33
6.	Equity Share Capital (Face Value of ₹ 2/- each)	22.93	22.93	22.93	22.93	22.93	22.93
7.	Earnings Per Share (Face Value of ₹ 2/- each) (not annualised)						
	(i) Basic :	1.27	1.98	2.89	3.25	7.52	17.28
	(ii) Diluted :	1.27	1.98	2.89	3.25	7.52	17.28

NOTES:
1. The above Standalone Financial Results have been reviewed by the Audit Committee of the Board at its meeting held on 9th November, 2019 and approved and taken on record by the Board of Directors of the Company at its meeting held on 9th November, 2019.
2. The Company has adopted IND-AS 116 "Leases" effective from 1st April, 2019 for its lease contracts existing on that date by following the "prospective method" resulting into a recognition of Right of Use Asset of ₹14.08 crores and a Lease Liability of the equivalent amount. Its effect on the profit for the quarter is insignificant.
3. The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other accounting principles generally accepted in India.
4. The Company is in process of evaluating the option permitted under the section 115BAA of the Income Tax Act, 1961 as introduced by the Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019.
5. Figures for the previous period have been regrouped / rearranged wherever necessary.
6. The above is an extract of the detailed format of Quarterly / Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Half Yearly Financial Results are available on the Company's website at www.ambujagroup.com and the Stock Exchanges website at www.bseindia.com and www.nseindia.com

For GUJARAT AMBUJA EXPORTS LIMITED
Manish Gupta
Chairman & Managing Director
(DIN : 00028196)

Place : Ahmedabad
Date : 9th November, 2019

ADVERTISEMENT UNDER REGULATION 18(7) IN TERMS OF SEBI (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AS AMENDED.
FRONTIER INFORMATICS LIMITED
Registered Office: Plot Nos. 31 (part) & 32, 3rd Floor, Tower-A, Ramky Selenium Financial District Nanakramguda, Hyderabad - 500 032, Telangana, India; Tel: 040-23007456; Email: frontier@fintindia.com; Website: www.fintindia.com; CORPORATE IDENTITY NUMBER: L72200TG1986PLC006844

This Advertisement is being issued by Saffron Capital Advisors Private Limited ("Manager to the Offer"), on behalf of Mr. Ramarao Alchuta Mullaipudi ("Acquirer") and Ms. Harika Vardhani Mullaipudi ("Person acting in concert / PAC") pursuant to Regulation 18(7) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto ("SEBI (SAST) Regulations") in respect of the open offer to acquire shares of the Frontier Informatics Limited ("Target Company") ("Offer"). The Detailed Public Statement ("DPS") with respect to the aforesaid offer was published on September 13, 2019 in Financial Express (English Daily), Jansatta (Hindi Daily), Mumbai Lakshdeep (Marathi Daily) and Surya (Telugu Regional Daily) where the Registered Office of the Company is situated. Subsequently, a corrigendum to the DPS was published on Friday, November 08, 2019 ("Corrigendum") in the same newspapers in which the DPS was published.

The shareholders of the Target Company are requested to kindly note the following:

- Offer Price is ₹ 3.50 (Rupees Three and Paise Fifty Only) per Equity Share. There has been no upward revision in the Offer Price.
- Committee of Independent Directors (hereinafter referred to as "IDC") of the Target Company has recommended that the Offer is fair and reasonable and in line with the SEBI (SAST) Regulations. Further, IDC is of the view that the Offer Price is in line with the parameters prescribed by SEBI in the SEBI (SAST) Regulations. The IDC's recommendation was published on Thursday, November 07, 2019 in the same newspapers in which the DPS was published.
- The Offer is not a competing offer in terms of Regulation 20 of SEBI (SAST) Regulations.
- The Letter of Offer ("LoF") with respect to the Offer, dated November 02, 2019, was dispatched on Wednesday, November 06, 2019 to all the Eligible Shareholders of the Target Company holding Equity Shares as on the Identified Date, Wednesday, October 30, 2019.
- Public Shareholders are required to refer to the Section titled "Procedure for Acceptance and Settlement of the Offer" at page 35 of the LoF in relation to inter alia the procedure for tendering their Equity Shares in the Open Offer and are required to adhere to and follow the procedure outlined therein.
- A copy of the LoF will also be available on SEBI's website (www.sebi.gov.in).
- Instructions for Public Shareholders:
 - In case of Equity Shares held in physical form:** As per the proviso to Regulation 40(1) of the SEBI (LODR) Regulations (as amended by the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) (Fourth Amendment) Regulations, 2018), effective from April 01, 2019, requests for effecting transfer of securities shall not be processed unless the securities are held in the dematerialized form with a depository. Since the Tendering Period of the Offer opens only after April 01, 2019, THE PUBLIC SHAREHOLDERS DESIROUS OF TENDERING THEIR EQUITY SHARES HELD IN PHYSICAL FORM CAN DO SO ONLY AFTER THE SHARES ARE DEMATERIALIZED AND ARE ADVISED TO APPROACH THE CONCERNED DEPOSITORY TO HAVE THEIR EQUITY SHARES DEMATERIALIZED.
 - In case of Equity Shares held in dematerialized form:** An Eligible person may participate in the Offer by approaching their broker/selling member and tender shares in the open offer as per the procedure as mentioned in the LoF along with other details. The Public Shareholders holding Shares in Demat mode are not required to fill any Form of Acceptance-cum-Acknowledgement.
- In terms of Regulation 16(1) of the SEBI (SAST) Regulations, the Draft Letter of Offer was submitted to SEBI on September 20, 2019. The observations received from SEBI by way of their letter no. SEBI/HO/CFD/DCR1/OW/P/2019/28430 dated October 25, 2019 in terms of Regulation 16(4) of the SEBI (SAST) Regulations have been suitably incorporated in the LoF.
- There have been no other material changes in relation to the Offer, since the date of public announcement, save as otherwise disclosed in the DPS and Corrigendum.
- To the best of the knowledge of the Acquirer and PAC, there are no other statutory approvals required by the Acquirer and PAC to complete the Offer.

11. Revised Schedule of Activities:

Activity	Original Schedule (Day and Date)	Revised Schedule (Day and Date)
Issuance of Public Announcement (PA)	Thursday, September 05, 2019	Thursday, September 05, 2019
Publication of DPS in the newspapers	Friday, September 13, 2019	Friday, September 13, 2019
Filing of the draft letter of offer with SEBI	Friday, September 20, 2019	Friday, September 20, 2019
Last date for a competitive bid	Monday, October 07, 2019	Monday, October 07, 2019
Last date for SEBI observation on draft letter of offer (in the event SEBI has not sought clarifications or additional information from the Manager to the Offer)	Tuesday, October 15, 2019	Friday, October 25, 2019
Identified Date*	Thursday, October 17, 2019	Wednesday, October 30, 2019
Last date by which Letter of Offer duly		

